

NESCO LIMITED Nesco Center Western Express Highway

Goregaon (Fast)

E contact@nesco.in

W www.nesco.in Mumbai 400 063

T +91 22 6645 0123 **F** +91 22 6645 0101

17 July 2021

BSE Limited Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

The National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

Scrip Code : 505355 Symbol: NESCO

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Notice informing the shareholders regarding the 62nd Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 11 August 2021 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) published in the following Newspapers on 16 July 2021 -

- i) Business Standard (All India Edition); and
- ii) Mumbai Lakshadweep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For Nesco Limited

Jinal J. Shah **Company Secretary and Compliance Officer**

Encl: As above

Regd. Office: 401-402, Lusa Tower, Azadpur Commercial Complex, Delhi – 110033 CIN: L65991DL1996PLC083909 II Website - www.insecticidesindia.com Tel No. / Fax - 011-27679700-05 II E-mail - investor@insecticidesindia.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY AND DIVIDEND WHICH HAS NOT BEEN CLAIMED / PAID FOR SEVEN CONSECUTIVE YEARS OR MORE TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") and Section 124(6) of the Companies Act, 2013, as amended, the Final Dividence declared for the financial year 2013-14, which remained unclaimed for a period of sever vears will be credited to the IEPF with in thirty days from the due date i.e. October 18 2021. The corresponding shares on which such dividend was remain unclaimed for sever consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, the Company has sent individual notices to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: www.insecticidesindia.com. In this connection, please note the following: (a In case you hold shares in physical form and your shares are liable to be transferred Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF in lieu of the origina share certificate(s) held by you. The original share certificate(s) which stand registered in your name(s) and held by you will stand automatically cancelled and be deemed non negotiable. (b) In case you hold shares in electronic form: Your DEMAT account will be debited for the shares liable for transfer to the IEPF with the help of Depository. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed as adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules.

In the event valid claim is not received on or before the date 18.10,2021, the Company wil proceed to transfer the liable Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that the concerned shareholders can claim the shares & dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF pursuant to

For any queries on the above matter, Shareholders are requested to contact the Company or Company's Registrar and Share Transfer at Alankit Assignments Ltd. Alankit House 4E/2, Jhandewalan Extn., New Delhi – 110 055; Email: rta@alankit.com; Tel: 011-4254 1234.

> For Insecticides (India) Limited (Sandeep Kumar)

Date: 17/07/2021 Place: Delhi **Company Secretary**

AstraZeneca **2** AstraZeneca Pharma India Limited

(CIN: L24231KA1979PLC003563) Regd. Office: Block N1, 12th Floor, Manyata Embassy Business Park Rachenahalli, Outer Ring Road, Bangalore - 560 045 Email: comp.secv@astrazeneca.com, Web: www.astrazeneca.com/india Tel: +91 80 67748000, Fax: +91 80 6774 8557

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting ("AGM") of the Members of AstraZeneca Pharma India Limited ('the Company') will be held on Monday, August 9, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act'), Circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (the "MCA Circulars") and circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI'), to transact the business as set out in the Notice dated May 25, 2021 which has been e-mailed to the Members.

In compliance with the Act, the Rules made thereunder and the above Circulars electronic copies of the Notice of AGM and the Annual Report 2020-21 will be sent to those shareholders whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents/Depository Participant(s). The Annual Report for the financial year 2020-21 including the Notice of AGM shall also be made available on the Company's website at www.astrazeneca.com/india, websites of Stock Exchanges i.e., www.nseindia.com / www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com. The Members may note the following:

- a. Members will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic Voting system (e-voting) facility provided by NSDL. The manner of voting remotely by the Shareholders holding shares in electronic mode and physical mode and for shareholders who have $not\,registered\,their\,email\,addresses\,will\,be\,provided\,in\,the\,Notice\,of\,AGM.$
- The e-voting period commences on August 5, 2021 (9.00 a.m. IST) and ends on August 8, 2021 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on August 2, 2021 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company holding shares either in dematerialized form or physical form as on the cut-off date is eligible to cast votes on all the resolutions set forth in the Notice of AGM, using remote e-
- c. Those Shareholders, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote evoting system during the AGM.
- d. Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Members whose email addresses are not registered, but Mobile numbers are available. SMS are being sent to Members by Integrated Registry Management Services Private Limited containing the weblink for downloading the Notice. Please treat this Notice as our attempt to reach all our Members who have missed or not received other communication on this subject matter and intend to participate in

Members who have not registered their email address and in consequence could not receive the Notice may get their email address registered with the RTA, by clicking the link: https://www.integratedindia.in/emailupdation.aspx and following the registration process as guided thereafter. Post successful registration of the email address, the Member will receive soft copy of the Notice and the procedure for remote e-voting along with the User ID and the Password to enable remote evoting for this Notice. In case of any queries, Member may write to giri@integratedindia.in. Otherwise, Members are requested to send a request / communication till 48 hours prior to the closure of the voting period to the following email address of the Company or RTA, by quoting the Folio No. / Demat account No. The email address of the Company and the contact details are comp.secy@astrazeneca.com/ 080 67748000 and RTA's email address and the contact details are giri@integratedindia.in/080 23460815-18.

Members are also requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depositories / Depository Participant and in respect of physical

Any person, who acquires shares of the Company and become a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. August 2, 2021, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in or giri@integratedindia.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your votes.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Vijayakrishna K.T. Practicing Company Secretary, Bangalore, C.P. No. 980, Membership No. FCS: 1788, as the Scrutinizer for conducting the e-voting process, in a fair and transparent manner.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in personl authorised representative, provided that all the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting, are mailed to the scrutinizer through e-mail on vijaykt@vjkt.in with a copy marked to evoting@nsdl.co.in.

In case of any queries relating to voting by electronic means, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Downloads sections of www.evoting.nsdl.com or contact NSDL at Toll Free No.: 1800 1020 990 /1800 224 430. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means, please contact Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL or Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in at NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013 on the above

mentioned numbers. Place: Bangalore

Date: July 16, 2021

Pratap Rudra **Company Secretary & Legal Counsel**

For AstraZeneca Pharma India Limited

NOTICE

Unitholders are requested to note that, in terms of the Scheme Information Document, SBI Debt Fund Series C - 20 (1100 Days) (the Scheme) will mature on Thursday, July 22, 2021 and accordingly, units of the Scheme shall be suspended from trading from the respective stock

NOTICE TO THE UNIT HOLDERS OF SBI DEBT FUND SERIES C - 20 (1100 DAYS)

For SBI Funds Management Private Limited

Place: Mumbai Vinay M. Tonse Date: July 16, 2021

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) Trustee: SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) **Sponsor:** State Bank of India **Regd Office:** 9th Floor, Crescenzo C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 91-22-61793000 • Fax: 91-22-67425687 • E-mail: partnerforlife@sbimf.com • www.sbimf.com

read all scheme related documents carefully.

VICTORY PAPER AND BOARDS (INDIA) LIMITED India- 683 562. CIN: L27100KL1

NOTICE OF BOARD MEETING

f Directors of the Company is scheduled to beld on Thursday, 22nd July, 2021 inter alia, to possider and approve the unaudited financia ssults of the Company for the quarter ended 30t ine, 2021 and any other matters as decided b

nformation in this regard is also available on t website of the Company and also on the webs of stock exchange www.bseindia.com. For Victory Paper and Boards(India)Limi



SANGAM (INDIA) LIMITED

Regd.Off.: Atun, Chittorgarh Road, Bhilwara-311001 (Raj. CIN-L17118RJ1984PLC003173, Ph: +91 1482-245400

Email- secretarial@sangamgroup.com • Website-www.sangamgroup.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 21st July, 2021 at Bhilwara inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021. Investors may visit the website of the Company www.sangamgroup.com and Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com for details of Board Meeting. By order of the Board

For Sangam (India) Limited (A.K. Jain) FCS - 7842

Place · Rhilwara Date: 15-07-2021

LUX INDUSTRIES LIMITED

Registered Office: 39, Kali Krishna Tagore Street, Kolkata - 700 007 CIN: L17309WB1995PLC073053

Tel No.: +91-33-4040 2121, Fax No.: +91-33-4001 2001

Email: cs@luxinnerwear.com, Website: www.luxinnerwear.com TRANSFER OF UNCLAIMED/UNPAID SHARES OF LUX INDUSTRIES

LIMITED TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) SECTION 124(6) OF THE COMPANIES ACT 2013 AND THE INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY (ACCOUNTING** AUDIT, TRANSFER & REFUND) RULE, 2016, AS AMENDED Notice is hereby given to the shareholder(s) of Lux Industries Limited

(the Company) that the shares of those shareholders who have not encashed their dividend for seven consecutive years from 2013-14 will be transferred to IEPF Suspense Account. Individual communication is being sent to the concerned shareholders at their latest available address in the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) records for taking appropriate action(s). The details of all such Shareholders and the shares due for transfer is displayed on the website of the Company i.e. on www.luxinnerwear.com under investor relation-> Company Announcement> Unclaimed and Unpaid dividend->Details of Members & Shares for transfer to IEPF Authority.

In case of shareholders holding shares in:

Physical Form – The Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of the transfer of shares to IEPF Suspense Account as per the IEPF Rules and upon such issue the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable

Dematerialised Form - The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in their Demat accoun in favour of Demat account in favour of the Demat account of the IEPF

The Shareholders may note that if no reply is received by the Company or by the Registrar from the concerned Shareholders by October 20 2021, the Company shall with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the IEPF Suspense Accounts by the due date without any further notice. Shareholders are requested to note that both the unclaimed dividend

and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules. No claim shall be lie against the company with respect to unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the said Rules.

Shareholder(s) may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical share(s) to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's RTA as mentioned below: **Share Transfer Agent**

KFin Technologies Private Limited

(Unit: Lux Industries Limited) Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli

Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032

Toll Free No: 18003094001, Email: einward.ris@kfintech.com For Lux Industries Limited

Smita Mishra

Place: Kolkata

(Company Secretary & Compliance Officer) Membership No. ACS26489

nesco **NESCO LIMITED** CIN: L17100MH1946PLC004886

Regd. Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063. Tel: 022 66450123 Email: companysecretary@nesco.in Web: www.nesco.in

NOTICE

otice is hereby given that the 62nd Annual Genera scheduled to be held on Wednesday, 11 August 2021 at 03:30 n.m. through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility, to transact businesses, as set out in the Notice convening the 62nd Annual General Meeting of the Company. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Nesco Center Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400063. Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, read with Bule 10 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 04 August 2021 to Wednesday, 11 August 2021 (both the days inclusive) for the purpose of Annual The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in view of the ongoing restrictions relating to the COVID-19 pandemic and in compliance with

General Circular No. 20/2020, 14/2020, 17/2020, and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO. CFD/CMD2/CIR/P/2021/11 and other applicable circulars issued by the Securities and

In compliance with aforesaid circulars, the Notice convening the 62nd AGM and the Annua Report for financial year 2020-21 has been electronically sent on Friday, 16 July 2021, to those shareholders who have registered their email IDs with the Company/ Depository.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing its members the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating in the 62nd AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialize mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresse has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM nrough VC/OAVM are also provided in the Notice of AGM.

The remote e-voting period commences on Saturday, 07 August 2021 at 9:00 a.m. and ends on Tuesday, 10 August 2021 at 5:00 p.m. E-voting shall also be made available at the 62nd AGM and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the 62nd AGM. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., Tuesday, 03 August 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e., Tuesday, 03 August 2021 may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by visiting the link https://www.evoting.nsdl.com/ anytime between Saturday, 07 August 2021, 09.00 a.m. to 5.00 p.m. on Monday, 09 August 2021. Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers, a appropriate for smooth conduct of the AGM.

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresse with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, Link Intime India Private Limited by providing Folio No. and Name of shareholder. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant. The Notice of the AGM and Annual Report for the Financial ww.evoting.nsdl.com.

The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21 are available or the website of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website at www.nesco.in.

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 222 990. 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. For any grievances relating to voting members may contact Mr. Amit Vishal or contact Mr. Anubhav Saxe NSDL at evoting@nsdl.co.in

Jinal J. Shal Company Secretary and Compliance Office

SBI MUTUAL FUND

exchange

Managing Director & CEO

Mutual Fund investments are subject to market risks.

SBIME/2021/JULY/03



ALKEM LABORATORIES LIMITED

CIN: L00305MH1973PLC174201 Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955

> Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com **NOTICE TO MEMBERS**

Notice is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of Alkem Laboratories Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 27th August, 2021 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice dated 25th May, 2021, convening the said AGM.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its circular dated 5th May, 2020 read with General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020 and 13th January, 2021 (collectively referred to as "MCA General Circulars") alongwith other applicable circulars issued by MCA and Securities and Exchange Board of India (SEBI), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these MCA General Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid MCA General Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the financial year 2020-2021 has been sent to all the Members whose email addresses are registered with the Depository Participant(s)/ Company. The Annual Report of the Company for the financial year 2020-2021 is available on the Company's website at ww.alkemlabs.com and also on websites of the Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Notice of the AGM on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com Notice is further given pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Company is providing remote e-voting facility to all its Members to enable them to cast their vote on all matters listed in the said Notice by electronic means. The details regarding the remote e-voting facility is provided below:

	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	
	t-off date for determining the embers entitled to vote	Friday, 20 th August, 2021
e-v	mmencement of remote roting period	Tuesday, 24 th August, 2021 at 9.00 A.M.
En	d of remote e-voting period	Thursday, 26 th August, 2021 at

The remote e-voting will be disabled by CDSL after 5.00 P.M. on Thursday, 26th August, 2021 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time

Persons whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e Friday, 20th August, 2021, shall be entitled to cast their vote either through remote e-voting or through e-voting during the AGM.

The Company shall also provide e-voting facility during the AGM for the Members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so. The Members who have cast their vote through remote evoting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who becomes a Member of the Company after completion of dispatch of notice and hold share(s) as on cut-off date i.e. Fridav. 20th August, 2021, may request for login ID and password at rnt.helpdesk@linkintime.co.in or investors@alkem.com. However, if the person is already registered with CDSL for e-voting, then the existing user ID and password can be used for casting vote.

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their respective Depository Participant(s) and Members holding shares in physical mode are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in or Members shall register their email addresses by clicking the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and completing the registration process to receive copies of the Annual Report for the FY 2020-21 along with the Notice of AGM.

CS Manish L. Ghia, Partner, M/s. Manish Ghia & Associates, Practising Company Secretaries, Mumbai (Membership No. 6252, CP no. 3531) have been appointed as Scrutinizer to scrutinize e-voting process in a fair and transparent manner.

The results declared alongwith the Scrutinizer's Report shall also be communicated to the Stock Exchanges and Central Depository Services (India) Limited (CDSL) and the same shall also be displayed on the

If you have any gueries or issues regarding attending AGM & e-voting from the e-voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com , under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Members may note that in terms of the provisions of the Income-Tax Act. 1961, ("the Act") as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by a Company on or after 01st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. The detailed tax rates, documents required for

availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM. The Company has fixed Tuesday, 10th August, 2021 as the "Record Date" for the purpose of determining entitlement of shareholders for payment of final dividend for the financial year 2020-21. The final dividend, if approved by the Members will be paid on or after Wednesday, 01st September, 2021.

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President - Legal, Company Secretary & Compliance Office

Date: 16th July, 2021



(020) 67067000 Fax: (91) (020) 067067015 Website: www.cumminsindia.com Email: cil.investors@cummins.com

MEETING AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Sixtieth Annual General Meeting ("AGM") of Cummins India Limited (the Company) will be held on Thursday, August 12, 2021, at 03:30 p.m. IST, through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020. General Circular No. 20/2020 dated May 5 2020 and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the

NOTICE OF THE 60th ANNUAL GENERAL

In compliance with the relevant circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2020-21, have been sent to the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). These documents are also available on the website at www.cumminsindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through e-mails has been completed on July 16, 2021. Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

business as set forth in the Notice of AGM dated July 16, 2021.

The Company is providing the facility to its members to exercise their right to vote on the businesses as set forth in the notice of the 60th AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All members are informed that:

i. Members may attend the 60th AGM through VC following the instructions for e-Voting procedure mentioned in detail in the notice. ii. The instructions for participating through VC and the process of

e-voting, including the manner in which members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting, are provided as part of the Notice of the 60th

iii. The business set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting. The facility for voting through an electronic voting system will also be made available at the AGM for the members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting.

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting

or by e-voting system at the AGM shall be Thursday, August 05, 2021 v. The remote e-voting facility will be available during the following voting period: Commencement of remote e-voting: 9:00 a.m. on Monday, August 09, 2021; End of remote e-voting: 5:00 p.m. on Wednesday, August 11, 2021. The remote e-voting will not be a aforesaid date and time and the remote e-voting module shall be

forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. vi. The Members who have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their

vii. Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is send through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. August 05, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. August 05,

2021 may follow steps mentioned in the Notice of the AGM Information and instructions, including details of user id and password relating to e-voting, have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM. The manner of remote e-voting and voting during the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM and is also available on the website of the Company: www.cumminsindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of NSDL at

www.evoting.nsdl.com. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders

available at the download section of www.evoting.nsdl.com Members are requested to note the following contact details for addressing queries/ grievances if any: Mr. Amit Vishal, National Securities Depository Limited, 4th Floor, A wing, Kamala Mills Compound, SB Marg, Lower Parel West, Mumbai - 400013, Toll-free No.: 1800 1020 990/1800 224 430; E-mail: evoting@nsdl.co.in

The record date for the purpose of determining entitlement of Shareholders for the final dividend for financial year 2020-21 is August 05, 2021. The payment of dividend shall be made on September 07, 2021, subject to shareholders approval at the 60th AGM of the Company.

For Cummins India Limited Place: Pune Vinaya A. Joshi Date: July 16, 2021 Company Secretary



रायगड : खावटी अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदिवासी कुटुंबांना अनुदान वाटप संपन्न

एज्युकेशनल ट्रस्ट (डी.के.ई.

टी) या संस्थेचे चिंतामणराव

केळकर विद्यालय,अलिबाग

येथे आयोजित कार्यक्रमात

जिल्हाधिकारी निधी चौधरी

यांच्या हस्ते प्रातिनिधीक

स्वरूपात अलिबाग, मुरूड व

रोहा तालुक्यातील प्रत्येकी

अनुदान

आले.

जिल्हाधिकारी निधी चौधरी

यांनी आदिवासी बांधवांनी

लाभ घ्यावा तसेच लसीकरण

करून घेण्यासाठी पढे यावे.

असे आवाहनही केले. रायगड

जिल्ह्यात या योजनेंतर्गत

एकुण लाभार्थी संख्या ४८ हजार

५६५ असून रूपये २ हजार

लाभ मिळालेल्या लाभार्थीची

संख्या ३९ हजार ९३१ आहे तर

जिल्ह्यासाठी एकूण ४० हजार

३२३ किट प्राप्त झाले आहेत,

प्रकल्प अधिकारी शशिकला

अहिरराव यांनी दिली आहे.

एकात्मि

विकास

अशी माहिती

क आदिवासी

कुटुंबांना

वाटप

यावेळी

आदिवासी

दहा

खावटी

करण्यात

अलिबाग. दि.१६ आज दत्ताजीराव खानविलकर (हिंदुस्थान समाचार) : करोना महामारीमळे अनेकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. या परिस्थितीत दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज रोजगारापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून या आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान वाटप योजना विशेष योजना म्हणून सन २०२०-२१ या वर्षात मंजूर केली आहे

योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांचा खावटी अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना रू.४ हजार प्रति कुटुंब अनुदान ज्यामध्ये रूपये २ हजार किंमतीचे वस्तू स्वरुपात वाटप व रुपये २ हजार इतकी रक्कम त्यांच्या बँक डाक खात्यामध्ये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर

नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयक्त भवन, २ रा मजला. ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी, मबर्ड-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : सधआ-१०/ १५३२/ २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः JIVAN SAHAS FOUNDATION...बाबत

ISHTIAQ AHMED KHAN...अर्जदार. सर्व सबधित लोकास जाहीर नोटीशीन कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांक

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?


चौकशी करणार आहेत:-

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द साल्या तारखेपासन तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केल जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक १३/०७/२०२१



तपशील

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

______ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

एकमेव वित्तीय अहवालावरील कंपनीचे तपशील खालीलप्रमाणे

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

भरणा केलेले समभाग भांडवल (निव्वळ)

पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)

एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे टीप

२. सौमिकृत

ठेकाण: नवी दिल्ली

दिनांक: १६ जुलै, २०२१

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)

हे म्हणजे नानांच्या नाना तऱ्हा - प्रवीण दरेकर

सोलापूर, दि.१६ (हिंदुस्थान समाचार) : नानांच्या नाना असतात. सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी विड्रॉ होतात. यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीयांने घ्यायचे याचा विचार आपण केला पाहिजे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर अकलूज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. विरोधी पक्षनेते दरेकर गुरुवारी अकलूज येथे दौऱ्यावर आहेत. पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर दरेकर बोलत होते.

PUBLIC NOTICE

SMT. SHOBHANA P. SHAH Members of Flat No. 11-D-10, The Embee Geejay Co.op. Housing Society Ltd., Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai-400092, & holding Old Share Certificate No. 23 & New Share Certificate No. 149 Distinctive No. **731 to 735** which has been reported lost/ misplaced. If anyone naving any claim/ objection should contact to the society secretary within 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for ssue of Duplicate Share Certificate. The Embee Geejay Co.op. Hsg. Soc. Ltd., Sd/- Hon, Secretary

Date: 17/07/202

JOHN COCKERILL INDIA LIMITED (formerly CMI FPE LIMITED)

Place: Mumbai

CIN.: L99999MH1986PLC039921

नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००९३, दूर::०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८, ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com

पुस्तक बंद करण्याच्या सूचनेचे शुद्धिपत्रक

दिनांक २७ मे, २०२१ रोजीच्या ३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) चे संदर्भात आणि दिनांक १६ जुलै, २०२१ रोजी वृत्तपत्रात प्रकाशित सुचनेच्या पुढे अविरत, ज्यामध्ये **जॉन कॉकरील इंडिया लिमिटेड**च्या ३५व्या एजीएमकरिता पुस्तक बंद करण्याची तारीख २७ जुलै, २०२१ ते ०४ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत अशी नमुद करण्यात आली होती, कायदेशीर तरतुदीमुळे त्यात बदल करण्यात आलेला आहे आणि आता सुधारितप्रमाण एजीएम उद्देशाकरिता २९ जुलै, २०२१ ते ०४ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील

> मंडळाच्या आदेशान्व जॉन कॉकरील इंडिया लिमिटेडकरिता (पुर्वीची सीएमआय एफपीई लिमिटेड सही/

> > साई शंकर को.हौ. सोसायटी लि.

शंकरवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ६०

(रु. दशलक्ष, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त

(अलेखापरिक्षित)

५८६.२२

५८६.२२

4८३.२0

५७९.३९

४७६७.६६

9.23

३०.०६.२०२०

30.0६.२०२० | ३१.०३.२०२१

(लेखापरिक्षित)

9८५५.२२

9८५५.२२

9८८९.२9

9098.09

४७६७.६६

२२९७८.२३

8.94

संपलेले वर्ष

39.03.2029

समीर मनचंद

अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०००१५४५९

दिनांक: १६ जुलै, २०२१ ठिकाण: मुंबई

हरेश वाल कंपनी सचिव

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री, विनायक नारायण पार्सेकर रा, शंकरवाडी, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई - ६०. हे कार्यरत / निवृत्त शासकीय / निमशासकीय कर्मचारी / गिरणीकामगान (लागु नसेल ते खाडावे) दि. २५/०३/२००७ रोजी मयत झाले.

मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.						
अ. क्र.	नाव	वय	मृत व्यक्तीशी नाते			
	(विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत.)					
१)	श्री. रविंद्र विनायक पार्सेकर	५८ वर्षे	मुलगा			

उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्या कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने) म्हाडामार्फत देणेत योणाऱ्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल. अर्जदार नाव व पत्ता श्री. रविंद्र विनायक पार्सेकर

39.03.2029

(लेखापरिक्षित)

३२६.३९

३२६.३९

33८.९२

9६७.२८

४७६७.६६

0.0८

0.00

संपलेली तिमाही

दिनांक: १७ जुलै २०२१

डेन नेटवर्क्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स,

एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत. **दूर.क्र:**९१-२२-६१२८९९९९,

वेबसाईट:www.dennetworks.com, ई-मेल:investorrelations@denonline.in

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३०.०६.२०२१

(अलेखापरिक्षित)

893.22

893.22

४०९.१८

882.98

४७६७.६६

35.0

^{क्षक} मुंबई लक्षदीप

PUBLIC NOTICE

Public Notice is nereby given that my clie MR. SHANTARAM BABU SAWANT, owner of Flat No. C/109, Chandragupt partment, society known as "Chanaky Nagari Chandragupt Co-Operativ Housing Society Limited", Chanaky Nagari, Village Samel, Nallasopara (West Nagari, village Sariler, Nallasopara (West) falluka Vasai, Dist: Palghar, has lost the priginal of Agreement for Sale Registered at Vasai-2, vide Doc. No. CHAP 135/1999, dated 26/10/1999, recently M ilient is desirous of selling the said Flat for raluable consideration to Mr. Ananc Digambar Patkar. Any one having any laim, right, interest, of any nature espect of said Flat should raise thei objection in writing with documentary proof hereof within Fifteen (15) days from the ate of publication to the undersigned ailing which the transaction will be completed and any one who has right terest or claim in respect of said Flat wil e deemed to have relinquished in favor of DILIP K PANDEY

Date: 17/07/2021 DILIP K PANDEN (Advocate High Court B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane – 401 105. नमुना क्र.७५

> सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई धर्मादाय आयक्त भवन. २ रा मजला. ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC/ X/ 1029/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : पार्वती मेन्शन भाडेकरू संघ बाबत

मंबई-४०००१८

श्री विनोद वसत मोरे ...अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशी कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : बॅर्क ऑफ बडोदा, ठाकूरद्वार शाखा

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

रु. ९८४३५ ७१/- डीमान्ड ड्राफ्ट न. ४२६००९ दिनाक : ०६/०२/२०२१ (अक्षरी:- रूपये अठ्ठयानऊ हजार चारशे पस्तीस व पैसे एकाहत्तर फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफिय ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरीव पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही अर समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शेक्क्यानिशी आज दिनाक १४/०७/२०२५ रोजी दिली.



PUBLIC NOTICE

My Clients Mr. Dinesh Shamji Sangoi & Ar Dhairva Dinesh Sangoi hay purchased Flat No. 202 on 2nd Floor Giriraj Mandir Premises C.H.S. Ltd. S.V.P. Road, Borivali (West), Mumba 400092 from Mrs. Pushpa Navnit Domadia vide Agreement for Sale Dated 31/03/2021. Further original Agreemen Dated 14/08/1974 executed between J Patel & Co. As builders and Shr Mohanlal Jivanlal Gandhi as First Purchaser with respect to said Flat has peen misplaced/ lost/ not a traceable. All persons having any claim, charge o whatsoever nature in respect of the said Flat may lodge their claim, objection of whatsoever nature along with requisite proof of documents in my Office at 5th Floor, Kundan House, above HDFC Bank, Dattapada Road, Borivali (East) Mumbai- 400066, within 15 days of publication of this Notice, failing which i will be deemed that there is no such claim, right, interest.

ADVOCATE URMIL JADAV mbai Date: 17/07/2021

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS

	RELEVANT PARTICULARS							
1.	Name of the corporate debtor	Denovo Enterprises Private Limited						
2.	Date of Incorporation of Corporate Debtor	February 8, 2005						
3.	Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registrar of Companies (Mumbai), under the Companies Act, 1956						
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U55100MH2005PTC151128						
5.	Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor	Regd. off. address:Estate MIDC Cross Road, J. B. Nagar, Andheri (East),Mumbai City,Maharashtra 400059.						
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	23rd January, 2019, (Date of receipt of Order by erstwhile IRP 1st February 2019)						
	Date of invitation of expression of interest	17 th July, 2021						
L	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in detailed Invitation for Expression of Interest to submit Resolution Plan(s) ("Invitation")						
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The norms of ineligibility under Section 29A of the Code are mentioned in the detailed Invitation.						
10.	Last date for receipt of expression of interest	2 nd August, 2021						
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	12 th August, 2021						
12.	Last date for submission of objections to provisional list	17 th August, 2021						
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants	27 th August, 2021						
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	17*August, 2021						
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum("IM") and further information	The Resolution Professional will share the documents through Electronic Mail or Virtual Data Room in accordance with the provisions of the Code and Regulations made thereunder						
16.	Last date for submission of resolution plans	16 th September, 2021						
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Manner shall be specified in the request or resolution plans						
	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	30°September, 2021						
	Name and registration number of the resolution professional	Name: Mr. Arun Kapoor IP Reg No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230						
	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Name: Mr. Arun Kapoor Reg. Address: G-601, Army Co-operative Housing Society, Sector- 09, Nerul (East),NaviMumbai , 400706 Reg Email Id: arun.kapoor58@yahoo.in						
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: Sumedha Management Solutions Private Limited, C703, Marathon Innova, Off GanapatraoKadam Marg, Lower Parel West, Mumbai, Maharashtra, 400013. Email id:ten!@sumedhamanagement.com						

.The Resolution Professional ("RP") / Committee of Crediors ("COC") shall have discretion change the criteria for the EOI at any point of time. 2. The RP / COC reserves the right to cancel or modify the process / application without assigni

17th July 2021;

Email id:depl@sumedhamanagement.com

any reason and without any liability whatsoever 3. Detailed invitation for expression of interest specifying criteria, ineligibility norms under section 29A of Code etc. can be requested through email on depl@sumedhamanagement.com. 4.The aforesaid timeline shall be subject to extension/exclusiongranted by the Adjudicat Authority under Section 12 of the Code.

Date: 17.07.2021 Mr. Arun Kapo Resolution Professional for Denovo Enterprises Private Limite IP Registration No.: IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230 nesco

नेस्को लिमिटेड सीआयएन : L17100MH1946PLC004886 **नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३

सूचना

याद्वारे कळविण्यात येते की कंपनीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३ ३० बाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे यांच्या माध्यमत्त, कंपनीच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप घेण्यात येणार आहे. बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय म्हणजेच नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६३ हे असेल.

सध्या जगभरात सरु असलेल्या कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २० / २०२०, १४ २०२०, १७ / २०२० आणि २० / २०२१ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत त्यांना अनुसरून आपि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD / CMD1 /CIR / P / 2020 / 79 आणि परिपत्रक क्रमांक SEBI / HO / CFD पारतंत्रक क्रमाक SEBI NOTOFD (WIDT IGNE) में 2020 / 19 आण पारतंत्रक क्रमाक SEBI NOTOFD (CMD / CIFE) / (CMD / CIFE / P / 2021 / 11 आणि अन्य आवश्यक ती पिरवर्ते जी सिक्युरिटीज और एक्स्वेज बांडे ऑफ इंस्टिज बांजी जारी केली आहेत त्यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्हीसी / ओएव्हीएम बांच्या माध्यमातून आणि सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेली परिपत्रके यांना अनुसरून, ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकत आहेत अशा सभासदांना ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०/२१ करिताचा वार्षिक अहवाल १६ जुलै २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आला आहे.

सभासदांना दूरस्थ ई मतदान पद्धतीने मतदानाचा हक्ष बजावता यावा तसेच ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभागी होता यावे आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान इ मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल)

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याचा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची पर्याय कंपनीच्या सभासदांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, तसेच ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील अद्याप नोंदणीकत केलेले नाहीत अशा सभासदांसार्ठ दूरस्थ ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया यांचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. वार्षिक प्तर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या सूचनाही वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेत देण्यात आल्या आहेत.

दरस्थ ई मतदान प्रक्रिया कालावधीला शनिवार, दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.०० बाजता प्रारंभ होणार असून ही प्रक्रिया मंगठवार, दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी संपृष्टात येणार आहे. ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान प्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून च्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले नाही असे सभासद ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावू शकतील. त्यानंतर एनएसडीएल यांच्याकडून ई मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल.

कंपनीच्या ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही, ज्या सभासदांचे नाव डिपॉज़िटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत आणि लाभार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी नोंद असेल असे सभासद दूरस्थ ई मतदान, आणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई मतदान करण्यास पात्र असतील, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित झाल्यानंत एखादी व्यक्ती कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रेखादा व्यक्त कर्यनाचा समासद ज्ञाताता असता आण कट आफ ताराख म्हणजय माळवार दिनाक ३ आगस्ट २०२९ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशी व्यक्ती evotingnsdl.co.in या पत्त्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल.

कंपनीच्या ज्या सभासटांना वार्षिक सर्वसाधारण सभे टरम्यान आपले म्हणणे मांडायचे असेल किंवा सभे टरम्यान पर विचारायचे असतील तर त्या सभासदांनी https://www.evoting.nsdl.com येथे शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रेची भारतीय प्रमाण बेळे तुसार सकाळी ९.०० ते सोमवार दिनाक ९ ऑगस्ट २०११ रोजी भारतीय प्रमाण बेळे तुसार सकाळी ९.०० ते सोमवार दिनाक ९ ऑगस्ट २०११ रोजी भारतीय प्रमाण बेळेतुसार संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत वक्ता म्हणून आपली नोंट्णी करणे आवश्यक आहे. वार्षिक सर्वसाधारण समा सुरळीत आणि योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी वक्ते आणि प्रश्नांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कंपनीने स्वतःकडे

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील अद्या कंपनी यांच्याकडे अद्ययावत करून घेतलेले नाहीत अशा सभामटांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले स्वार्क्षर केलेले विनंती पत्र कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना फोलिओ क्रमांक आणि सभासदाचे नाव नोंद करून पाठवुन द्यावे आणि ई मेल तपशील अद्ययावत करून घ्यावा. ज्या सभासदांकडे क्रमानं जाग तमाराचा ना ना प्रत्य करना नाट्यून हाय जाग ३ मरा पत्रमारा क्रयानारा करना व्यापा. उपा तमाराच्याक कंपनीचे समागा हिस्टें स्वरूपार उपलब्ध आहेत अशा सभासदाना आवाहन करणवात येते की त्यांनी संबंधित हिपाँड्रिसर्प पार्टीसिपंट यांच्याकडे ई मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत करना प्याया. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वित्तीय अहवाल नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थेळ www evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२० - २१ करिताचा वार्षिक अहवाल जेथे कंपनीचे स नोंदणीकृत आहेत अशा स्टॉक एक्सचेंजेस यांची संकेतस्थळे, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे तसेच कंपनीचे संकेतस्थळ www.nesco.ii येथे उपलब्ध आहेत.

इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेबाबत कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास www.evotinc त्राज्यात नार्या केत्राचा नार्या व्यवस्था अध्यान विश्व क्रिकेटली आस्त्र केश्व स्थान स्थान क्रिकेटली आस्त्र क्र nsdl.com वा केतस्थळावतील डाउनलीड विभागात उपलब्ध असलेले संभासदांकिता उपलब्ध असलेले हे वाटिंग युक्त मॅन्युअल तसेच सभासदांकिरता उपलब्ध असलेले क्रिकेटली आस्वड क्रेश्वन्स यांचा संदर्भ घ्यावा किंवा टोलफी क्रमांक १८०० २२२ ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधावा किंवा evotingnsdl.co.in या पत्यावर विनंती पाठवावी. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेवाबत कोणत्याही स्वरूपाच्या ग्रांका असल्यास सभासद श्री अभित वेशाल यांच्याशी किंवा श्री. अनुभव सक्सेना, एनएसडीएल यांच्याशी <u>evotingnsdl.co.in</u> येथे संपर्क साधू शकतात. नेस्को लिमिटेड यांच्या करित

जिनल जे. शाह कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी



23. Date of publication of Form G

22. Further Details are available at or with Same as sr. no. 21 above

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com दुर.क्र.:१८००३०००८४२५ ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

खासगी व्यवहाराने विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभृत मालमत्तेची विकी.

खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (होम फर्स्ट)** चे प्राधिकृत अधिकारी असून अनुसुचीत मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(४) नुसार आमच्याकडे तुम्ही देय असलेले थकबाकी रक्कमसंदर्भात. ज्यामध्ये आम्ही सुचित केले आहे की, आम्ही आरक्षित मुल्य निश्चितीद्वारे वृत्तपत्रात लिलाव सूचना प्रकाशित केली होती. लिलाव खाली नमद तारखेला ठेवण्यात आला होता. कोणत्याही बोलिटाराने यशस्वी बोली न दिल्याने लिलाव याला नाही

सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खाली अनुसुचीत नमुद मालमत्ता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर कंपनीची रक्कम मुक्ततेकरिता कंपनीला मान्य नियमानुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरत्दी आणि त्यातील नियमाअंतर्गत आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत की, सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कंपनीकडे रक्कम जमा करावी आणि खालील अनुसुचीत मालमत्तेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमत्तेची विक्री केली जाईल. सदर सुचना संबंधित कायदा व अमलातील इतर विधी अन्वयं कंपनीला उपलब्ध इतर अधिकाराच्या पर्वग्रहाशिवाय आहे.

इच्छुक पक्षकारांनी तपशील/स्पष्टीकरणाकरिता आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा. विक्री ही सरफायसी कायद्याच्या तरत्दीअंतर्गत असेल. गर्मण शरूराकी विक्री समाप्त र्व

अ	. खातदार/जामिनदाराच	मालमत्तच तपशाल/मालमत्तच मालक	एकूण थकबाका	ावक्रा	वृत्तपत्र	इ−	आरक्षित	प्रााधकृत
क्र	. नाव		रक्कम मागणी	सूचना		लिलावाची	मुल्य	अधिकाऱ्याचे
			सूचना तारीख(रु.)	दिनांक		तारीख	(रू.)	क्रमांक
8	श्रीमती नाजदा अहसान शाह,	फ्लॅट क्र.२०८, बी विंग, श्रीजी धाम, गोपाळ नंदकर गाव,	11,43,066	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	14,17,000	9960648423
	अहसान ताज मोहम्मद शाह	कल्याण पडघा रोड, कल्याण प., कल्याण, महाराष्ट्र-४२१३०२.			व मुंबई लक्षदीप			
7	कुणाल चौहान,	फ्लॅट क्र.२०२, साई प्रतिमा अपार्ट., मु. दोनेगाव, दोने ऑटो	12,38,948	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	14,93,000	9960648423
	संदीप चव्हाण	स्टॅण्डजवळ, वांगणी प., मुंबई-४२१५०३.			व मुंबई लक्षदीप			
3	3 3	फ्लॅट क्र.३०१, इमारत १, स्पेस स्टार रेसिडेन्सेस, स्टार नगर,	14,41,598	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	12,76,500	8097466283
	पटेल, अब्दुल रहिमान	पेट्रोल पंपाजवळ, गोवेली रोड, घोटसाई, टिटवाळा पुर्व-४२१६०५.			व मुंबई लक्षदीप			
\vdash	फकीरमोहम्मद पटेल							
8	मुकेश उमाशंकर माळी	फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, शुभ वास्तु, गाव खतिवली, मुंबई-	13,15,252	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	20,80,400	8097466283
		नाशिक महामार्ग्, हॉटेल परिवार स्वागतजवळ, वासिंद (प.)-			व मुंबई लक्षदीप			
\perp		४२१६०४, ठाणे-४२१६०४.						
١	7.3	फ्लॅट क्र.२०२, डीसीजी पार्क, बाणेर नगर, स्वराज मिल	12,71,526	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	16,66,500	8097466283
	श्वेता जितेंद्र मोहंती,	कंपाऊंडजवळ, गाव पुर्णा, ता. भिवंडी, जि. ठाणे, ठाणे, महाराष्ट्र-			व मुंबई लक्षदीप			
\vdash	किरण चंद्रकांत मसुरकर	४२९३०२.						
ξ	अनिरुद्ध परिहार	फ्लॅट क्र.११, इमारत १३, हॅप्पीनेस्ट मुंबई, प्लॉट सीटीएस क्र.५०/	16,47,282	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	19,19,000	9770491073
L		१, खंबळ गाव, बाटेगाव, बोईसर-४०१५०१.			व मुंबई लक्षदीप			
9	3,,,	फ्लॅट क्र.३०२, इमारत क्र.६, यल्लो ट्री, गाव कंबारे, राज्य	11,26,094	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	24,99,100	9960648423
	दिक्षीत	महामार्ग ४४, लिबर्टी ऑईल मिलच्या समोर, शहापूर, ठाणे-			व मुंबई लक्षदीप			
\vdash		४२१६०१.						
۷ ا		फ्लंट क्र.३०२, इमारत क्र.२, ए विंग, टाईप ए, ईएसजी संकुल,	20,69,027	13.06.21	ॲक्टिव्ह टाईम्स	14.07.21	25,80,000	9960648423
		सर्व्हें क्र.८४/५, पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ, म्हस्कळ फाटा,			व मुंबई लक्षदीप			
		कल्याण, गोवेली रोड, गाव अखर, टिटवाळा (पुर्व)-४००६०१,						
L	भोस्तेकर	ठाणे-४००६०१.						

सरफायसी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुरबार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चीसह करण्यात येईल. सही/- प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड



स्मृती ऑरगॅनिक्स लि.


नोंदणीकृत कार्यालय : १६५–अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ (महाराष्ट्र) Tel.No. 0217-2310267, Fax : 0217-2310268 Email: cs@smruthiorganics.com; website: www.smruthiorganics.com

३० जून २०२१ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सार (रु. लाखामध्ये इ पी एस सोडून)

अ.क्र.	तपशील	तिमाही अखेर (३०–०६–२०२१) अलेखापरीक्षित	तिमाही अखेर (३१–०३–२०२१) लेखापरीक्षित	तिमाही अखेर (३०–०६–२०२०) अलेखापरीक्षित	वर्षअखेर (३१–०३–२०२१) लेखापरीक्षित
٩	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	३१०७.६९	२८९०.३८	२९३८.३४	9२७०६.२9
ર	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	३३४. 9४	४५ ٩.0३	४१६.१७	२४०५.५२
3	करपूर्व व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	२५३.३४	३१७.३७	२९८.५०	9090.04
8	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२५३.३४	३१७.३७	२९८.५०	9७90.७५
ч	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति समभाग)	9988.83	9988.६३	३८ १.५४	9988.६३
Ę	पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-	-	४९०४.५५
Ø	प्रत्येक समभागावरील (मिळकत प्रत्येकी रु.१० च्या वार्षिकीकृत न केलेले)				
	१. बेसीक	२.२१	२.७७	७.८२	98.९५
	२. डायल्यूटेड	२.२१	२.७७	७.८२	98.99

अ – वरील माहिती हि सेबी (सूची आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक इक्स्चेंजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरुपाचा सार आहे. सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सपूण स्वरुप हे बॉम्बे स्टॉक इक्स्चेंजेस (BSE) मेट्रोपोलिटन स्टॉक इक्स्चेंजेस (MESI) आणि कंपनीच्या (www.smruthiorganics.com)

ब – वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. १६/०७/२०२१ रोजी झालेल्या सभेमध्ये समत केलेला आहे.



अ.क्र.	तपशील	(३०-०६-२०२१) अलेखापरीक्षित	(३१–०३–२०२१) लेखापरीक्षित	(३०–०६–२०२०) अलेखापरीक्षित	(३१-०३-२०२१) लेखापरीक्षित
٩	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	३१०७.६९	२८९०.३८	२९३८.३४	१२७०६.२१
२	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	338.98	४५ ٩.0३	४१६.१७	२४०५.५२
3	करपूर्व व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	२५३.३४	३१७.३७	२९८.५०	<u> </u>
8	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२५३.३४	३१७.३७	२९८.५०	৭ ७ ৭ ০.७५
ч	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति समभाग)	9988.63	9988.६३	३८ १.५४	9988.६३
Ę	पुनर्मुल्याकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	ı	1	४९०४.५५
Ø	प्रत्येक समभागावरील (मिळकत प्रत्येकी रु.१० च्या वार्षिकीकृत न केलेले)				
	१. बेसीक	२.२१	२.७७	७.८२	98.94
	२. डायल्यूटेड	२.२१	२.७७	७.८२	98.९५

क – वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिशोब पध्दतीने मानांक (IND AS) यानुसार तयार करण्यात आलेले आहे.

स्थळ : सोलापूर (मुळ इंग्रजी मसुद्याचे हे स्वैर भाषांतर असून सर्व विवादामध्ये मुळ इंग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल) दिनाक : १६ ०७ २०२१

ई पुरुषोत्तम व्यवस्थापँकीय संचालक DIN: 00033583

200.00 3200.28 ३७६.११ करपुर्व नफ<u>ा</u> 833.80 करानंतर नफा

(अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) कार्यचलनातून महसूल 35.28 92802.43 ६६१.६४ २४६५.१७ २४५९.०१ संचालक मंडळाच्या वतीने व करिता डेन नेटवर्क्स लिमिटेड

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.dennetworks.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com / nseindia.com) वेबसाईटवर

त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १६ जुलै, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे